

Sohn verschaffend P. 5, 1, 40. विधान सु०. 4, 316, 15. इष्टि R. GORR. 1, 14, 1 (2 SCHL.). 36, 1. RAGH. 10, 4. KATHAS. 13, 58. पायस R. GORR. 1, 15, 9, 20. धन्यं पशस्यं पुत्रीयमायुष्यं विज्ञयावकम् MBH. 1, 2797. 13, 4223. — Vgl. पुत्रिय, पुत्र्य.

पुत्रीया (von पुत्रीय् f. der Wunsch nach einem Sohne P. 3, 3, 102, Sch. पुत्रीयितर् (wie eben) nom. ag. der sich einen Sohn wünscht P. 3, 2, 170, Sch. पुत्रीष्टि (पुत्र + 2. इष्टि) f. ein der Erlangung eines Sohnes geltendes Opfer; eben so पुत्रीष्टिका ङा०. im ÇKDr.

पुत्रीषणा (पुत्र + ण्) f. das Verlangen nach einem Sohne ÇAT. Br. 14, 6, 4, 1, 7, 2, 26.

पुत्र्य adj. = पुत्रीय P. 5, 1, 40. ँ०. G. 4, 8. P. 3, 8. SHADY. Br. 2, 7.

पुष्, पुष्यति (हिंसायाम्) Da०. 26, 12. caus. zerdrücken, zerschmettern. zermalmen: पतत्रवाक्शिरा भूमी कृत्स्वरोक्तानपोथयत् DRAUP. 8, 22. MBH. 1, 5021. 5025. 3, 545. 14106. कीचकस्याकं पोथयामि पदा शिरः 4, 643. 727. 732. निज्ञघान पदा कौश्लिदात्तियान्यानपोथयत् 6, 2297. HARIV. 4778. 9139. R. 3, 57, 29. पोथयिष्ये MBH. 8, 4565. पोथयान HARIV. 13416. पोथित MBH. 4, 795. R. 6, 28, 18. 39. zu Nichts machen, bewirken, dass Etwas nicht gehört, nicht bemerkt wird: यथा विवाहोत्सवतूर्यनादानपोथयन्नुभयो ऽत्तरीति । तथा वधूत्सारित्कमलाजाः (acc.) सुराङ्किताः कासुमवृषयो ऽत्र ॥ übertönen und überdecken KATHAS. 34, 237. sprechen oder leuchten Da०. 26, 12. — Vgl. पुन्थ.

— घ्रभि caus. schmettern: सक्तसा च समुत्तिप्य शिलायामभिपोथिता HARIV. 3347.

— घ्रव caus. zerschmettern: (तम्) मुषलेनावपोथयत् HARIV. 5611. 10804. घ्रवपोथित 5612. MBH. 6, 5505.

— घ्रा caus. drücken: काण्डभगे प्रवृत्ते विषमोत्त्वपांसंकिते । घ्रापोथ्य शमयेद्भ्राम् सु०. 2, 31, 6. zerdrücken: प्रुक्तेनुकाण्डमापोथ्य 472, 6.

— नि caus. niederschmettern HARIV. 4523.

— प्र fortstossen: प्रपोथयति चान्योऽन्यं पतिताँड्डयति च R. 6, 23, 7.

— वि caus. zerschmettern, zermalmen: घ्रश्चानस्य व्यपोथयत् MBH. 4, 1105. HARIV. 5095. R. 6, 18, 46. med. MBH. 9, 847. विपोथित 7, 1450. HARIV. 6897. MÄRK. P. 82, 57.

— सम् caus. dass. MBH. 7, 1935. 6708. 8, 483. 2495. 9, 1045. HARIV. 3340.

पुद् s. पुत्.

पुद्गल m. AK. 3, 6, 2, 20. 1) adj. f. श्री schön, = सुन्दराकार H. an. 3, 671. MED. I. 145. = शस्ताकार TRIK. 3, 3, 397. = वृपादिमद्गल्यम् H. an. = शस्तं वपुः TRIK. 2, 6, 20. स्फुलिङ्गिनी च या जिह्वा (अग्नेः) यतः सकल-पुद्गला MÄRK. P. 99, 57. — 2) m. a) Körper TRIK. 3, 3, 397. H. 564. H. an. MED. ÇABDAR. im ÇKDr. मांसमूत्रपुरीषास्थिनिर्मिते पुकुले (lies पुद्गले; vgl. TRIK. 2, 6, 20, wo प्रकुल st. पुद्गल gedruckt ist) मम Spr. 2160, v. I. Materie COLEBR. Misc. Ess. I, 385. fg. स्थूला मध्यास्तथा सूक्ष्माः सूक्ष्मात्सूक्ष्मतराश्च ये । देहभेदा भवान्सर्वे ये केचित्पुद्गलाश्रिताः ॥ VP. 8, 20 im ÇKDr. = परमाणु Atom ÇALDHARASV. ebend. — b) das Ich, Seele TRIK. 1, 1, 113. 3, 3, 397. H. 875. H. an. MED. (wo ०देहयोः st. भेदयोः zu lesen ist). ÇABDAR. VJUTP. 53. 114. 211 (०कल्प). BURN. Intr. 264, N. 508. fgg. WASSILJEW 113 u. s. w. LALIT. 400. fg. Köppen I, 603. — c) Bein. Çiva's MBH. 12, 10414.

पुद्गल m. v. I. für पुद्गल COLEBR. und LOIS. zu AK. 3, 6, 2, 20.

पुन (von पू) adj. f. श्री reinigend; s. किंपुना, कुलंपुन und पुनःपुना०.

1. पुनःपद् (पुनर् + पद्) n. Refrain ÇĀṆKH. Br. 23, 6. ÇR. 7, 26, 7. 8.

2. पुनःपद् (wie eben) adj. f. श्री mit einem Refrain versehen PANĀV. Br. 14, 10, 3. 17, 1, 13. ÇĀṆKH. Br. 23, 4. 6. ÇR. 7, 26, 9. 10.

पुनःपराजय (पुनर् + प०) m. das Wiederverlieren: जितस्यापुनःपराजयाप्य AIR. Br. 8, 9.

पुनःपाक (पुनर् + 2. पाक) m. 1) ein Kochen von Neuem: ०कं करु von Neuem kochen KULL. zu M. 3, 108. — 2) ein wiederholtes Brennen (von irdenen Geschirren) M. 5, 122. 123. JĀṬĪ. 1, 187. MÄRK. P. 33, 12.

पुनःपुना (पुनस् + पु०) f. N. pr. eines Flusses: कीकटेषु गया पुण्या पुण्ये राजगृहे वनम् । च्यवनस्याश्रमः पुण्यो नदी पुण्या पुनःपुना ॥ GAJĀ-MĪHĀTMA im VĀJU-P. nach ÇKDr.; vgl. HALL in der Vorrede zu VĪSA-VAD. S. 13. Verz. d. B. H. No. 1237. fg.

पुनःप्रत्युपकार (पुनर् + प्र०) m. Wiedervergeltung Spr. 1794.

पुनःप्रवृद्ध (पुनर् + प्र०) adj. wieder gewachsen P. 2, 2, 18, VĀrti. 9, Sch.

पुनच (?) N. pr. eines Landes im Norden von Indien HIOUEN-TSANG I, 187.

पुनर adv. gaṇa स्वरादि zu P. 1, 1, 37. 1) wieder, zurück, von Neuem

AK. 3, 4, 22 (COLEBR. 20), 14. H. an. 7, 46. MED. avj. 72. ज्ञरत्तं पुनर्वृत्तानं चक्रयुः RV. 1, 117, 13. परा च यत्ति पुनरा च यत्ति 123, 12. मन्त्रो गुरुः पुनरस्तु सो अस्मै sei ihm heimgegeben 147, 4. 5, 46, 1. 80. 6. पुनर्ना नष्ट-

मास्तु 6, 34, 10. 7, 104, 3. 8, 43, 9. 20, 26. AV. 10, 1, 30. 18, 4, 64. VS. 3,

49. 4, 14. 15. 8, 42. तं देवाः पुनर्याचत TB. 1, 3, 10, 1. ÇAT. Br. 4, 3, 5, 2.

fg. 10, 6. 7. वृत्तो वृक्को रोहति मूलानवतरः पुनः 14, 6, 2, 33. ँ०. G. 4, 2, 3. KĀTĪ. ÇR. 4, 14, 5. 15, 5. M. 2, 120. न चेत्तज्ञायते पुनः 249. 3, 419.

4, 99. पुनर्गर्भं च संभवम् 6, 63. DRAUP. 9, 4. N. 3, 10. 8, 10. MBH., 7, 2431.

R. GORR. 2, 18, 1. 5, 73, 1. आशङ्कमानश्च पुनः पौरज्ञानपदागमम् R. SCHL. 1,

1, 39. 58, 5. आज्ञगाम पुनस्तत्र यत्र देवाः समागताः N. 4, 22. 1, 31. 10, 20.

23, 5. पुनर्लब्धा च मेदिनीम् 16, 19. मुखं द्रव्यति रामस्य वर्षे पञ्चदशे पुनः

DA. 2, 66. RAGH. 1, 86. 2, 23. 52. न पुनरेवं प्रवर्तितव्यम् ÇĀṆ. 79, 6. 44, 18.

MĀLAY. 45, 23. Spr. 358. मेने जन्म निज्ञं पुनः KATH'S. 29, 174. VID. 120.

203. RĀĠA-TAR. 1, 219. HIT. 17, 19. 43, 6. mit दा zurückgeben; vergelten,

herausgeben: को नो मक्षा अदितये पुनर्दात् RV. 1, 24, 1. 4, 24, 10. 5, 30,

11. 31, 15. तावस्मभ्यं पुनर्दातामसुम् 10, 14, 12. 109, 6. पुनस्ते पृश्निं जग्-

तर्दामि AV. 5, 11, 8. 6, 63, 2. 111, 4. को हि तद्दे यद्दसीयान्स्व वशे भूते

पुनर्वा ददाति न वेति TS. 6, 3, 2, 6. ऋषे पुनर्मे पुत्रं ददति AIR. Br. 7, 17. wie-

derholt geben 21. ÇAT. Br. 11, 4, 2, 8. पुनर्दाय gaṇa मपूरव्यंसकादि zu P.

2, 1, 72. RV. 10, 109, 7. mit इ heimkehren, wieder weggehen, entstehen:

अत्रिक्रान्ति अकानिषं पुनर्यन् RV. 4, 24, 9. अतः परि जार इवाचरत्युषो

ददते न पुनर्यतीव 7, 76, 3. 4, 8. ओषधीर्ब्रह्मं दग्निं वापति । पुनर्यत्तं ऋषी-

रपि 8, 43, 7. 10, 111, 7. AV. 2, 24, 1. 3, 1, 6. 5, 22, 4; vgl. u. 3. इ 1. am

Ende. eben so गा, गम् RV. 10, 108, 19. ता इष्यन्तीः पुनर्गच्छन् TS. 2, 3,

5, 1; vgl. TB. 1, 5, 2, 3. mit भू sich umkehren, sich wenden: भूवैषो मनः

पुनः RV. 1, 94, 12. wieder entstehen, wieder neu werden ÇAT. Br. 1, 5, 2, 14.

sich wieder verheirathen (vom Weibe; vgl. पुनर्भू M. 9, 175. पुनः पुनः

zu wiederholten Malen, immer und immer wieder AK. 3, 5, 1. H. 1531.

RV. 1, 92, 10. 3, 3, 7. ÇAT. Br. 14, 4, 2, 7. M. 1, 28. 80. 7, 10. 9, 300. N. 1.

15. 5, 15. 10, 3. 17, 35. 18, 7. 26, 25. Hip. 2, 6. R. 1, 1, 37. Spr. 1913. RAGH.